

**प्रतिनियुक्तीने नियुक्ती**

श्री. स्वप्निल तांगडे, उप जिल्हाधिकारी,  
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,  
मुंबई यांची सक्षम प्राधिकारी-४, झोपडपट्टी  
पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई या पदावर  
प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत...

**महाराष्ट्र शासन**

**महसूल व वन विभाग**

**शासन आदेश क्र. टिआरएफ-०६२३/प्र.क्र.१५२ (भाग-१)/ई-२**

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक:- ०१ सप्टेंबर, २०२३

- संदर्भ:-** १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५  
२) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१  
३) शासन आदेश, महसूल व वन विभाग, क्र. टिआरएफ-०४२३/प्र.क्र.९८/ई-२, दि.२७.०७.२०२३  
४) शासनाचे क्र.संकीर्ण-०९२३/प्र.क्र.२३०/ई-२, दि.०१.०९.२०२३ रोजीचे पत्र.

**शासन आदेश :-**

संदर्भाधीन क्र.३ येथील आदेशान्वये श्री. स्वप्निल तांगडे यांची उप जिल्हाधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्र.४ येथील पत्रान्वये श्रीमती वैशाली लंभाते यांच्या सेवा मूळ विभागाकडे प्रत्यावर्तित करण्याबाबत गृहनिर्माण विभागास कळविण्यात आले आहे. त्यानुषंगाने, संदर्भ क्र.३ येथील शासन आदेश रद्द करून महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४ (५) व महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे) नियम, १९८१ च्या नियम-४० मधील परिशिष्ट-२ मधील विहित अटी व शर्तींना अधीन राहून श्री. स्वप्निल तांगडे, उप जिल्हाधिकारी यांना वाटप करण्यात आलेला अमरावती विभाग कायम ठेवून त्यांची **सक्षम प्राधिकारी-४, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई** या श्रीमती वैशाली लंभाते यांच्या सेवा मूळ विभागाकडे प्रत्यावर्तित केल्यानंतर रिक्त होणा-या पदावर **३ वर्षांच्या कालावधीसाठी** सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.

२. सक्षम प्राधिकारी-४, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई या पदावरील प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने श्री. स्वप्निल तांगडे, उप जिल्हाधिकारी यांच्या सेवा अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सुपूर्द करण्यात येत आहेत.

३. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३०९०११८०६४९५२१९ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( ज. अ. शेख )  
शासनाचे सह सचिव

प्रति,

- अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- विभागीय आयुक्त, कोकण.
- विभागीय आयुक्त, अमरावती.

प्रत,

- मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- संबंधित जिल्हाधिकारी.
- प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
- संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
- संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
- संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
- संबंधित उप जिल्हाधिकारी (विभागीय आयुक्त, अमरावती यांचेमार्फत).
- सह सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- निवडनस्ती (ई-२).